

बियाणे :- या पिकाच्या पेरणीसाठी हेक्टरी २५ किलो बियाणे लागते.  
बीज प्रक्रिया :- रायझोबियम जिवाणू संवर्धन खत २५० ग्रॅम प्रति १० किलो

बियाण्यास चोलावे.

जाती :- सिरसा -९, आर. एल. ८८, आनंद-२, आनंद-८

पेरणी :- लसुनघासाची पेरणी ओळीत ३० सेमी. अंतरावर केली जाते.

पेरणीचा काळ :- ऑक्टोबर ते नोव्हेंबर

खते :- १५ कि. नत्र, १५० कि. स्फुरद, ४० कि. पालाश पेरणीपूर्वी व प्रत्येक चार महिन्यानी १५ कि. नत्र, ५० कि. स्फुरद प्रतीत हेक्टर द्यावे.

कापणी :- पहिली कापणी २ महिन्यानी, नंतरच्या कापण्या प्रत्येक १ महिन्याच्या अंतराने कराव्यात.

उत्पन्न :- ४-५ वर्षे पीक देण्या-या लसुनघासाच्या जाती उपलब्ध आहेत.

याजातींपासून एका वर्षांमध्ये सर्वसाधारणपणे १०ते १२ कापण्या घेता येतात.

त्यापासून हेक्टरी १००० विंटल पर्यंत उत्पादन मिळते.

#### बरसीम (घोडा घास)

बरसीम या चारापिकाच्या मुळावरील गाठीतुन जमिनीस हेक्टरी २००-२५० किलो नत्र मिळते. तसेच या पिकापासून जनावरांना १७ ते १९ ट्क्के प्रथिने मिळतात.

हवामान- थंड व कोरड्या हवामानात या पिकाची वाढ चांगली होते.

जमीन :- या पिकासाठी मध्यम ते भारी योग्य निचरा होणारी जमीन आसावी.

पुर्वमशागत :- एक खोल नांगरट, दोन कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशित करावी.

सुधारित वाण :- वरदान, मेस्कावी, जे. बी. १, जे. एच. बी. १४६.

पेरणी :- पेरणी ओळीत ३० सेमी. अंतरावर ऑक्टोबर- नोव्हेंबर मध्ये केली जाते.

बियाणे :- बरसीम (घोडा घास) या पिकाच्या पेरणीसाठी हेक्टरी ३० किलो बियाणे लागते.

खते:- प्रति हेक्टरी १० ते १२ गाड्या शेणवत, २० कि. नत्र, ८० कि. स्फुरद, ४० कि. पालाश पेरणीपूर्वी जमीनीत मिसळून द्यावे.

कापणी :- पहिली कापणी पेरणीनंतर ४५-५० दिवसांनी, व त्यानंतरच्या कापण्या प्रत्येक २५- ३० दिवसांनी कराव्यात.

उत्पादन :- ३-४ कापणीमध्ये हेक्टरी ६००-८०० विंटल चारा उत्पादन मिळते

## चारा पिके नियोजन व लागवड

\* मार्गदर्शक \*

डॉ.लाखन सिंग

संचालक : अटारी, पुणे

\* संपादक व प्रकाशक \*

प्रा.मोहन शिर्के

कार्यक्रम समन्वयक  
कृषि विज्ञान केंद्र, बोरगांव

\* लेखक व संकलक \*

प्रा.सागर सक्टे

विषय विशेषज्ञ (पशुविज्ञान व दुर्घाशास्त्र)

प्रा.भूषण यादगीरवार

विषय विशेषज्ञ (उद्यानविद्या)

श्री.संग्राम पाटील

कार्यक्रम सहाय्यक

डॉ.महेश बाबर

विषय विशेषज्ञ (कृषि विस्तार)

\* संपर्क \*

कृषि विज्ञान केंद्र

बोरगांव, ता.जि.सातारा

०२९६२-२६५२२८


Email - kvkborgaon\_satara@yahoo.com

Website : kvkbsatara.org

कृ.वि.के.बोरगांव/प्रकाशन/१०/२०१९

भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली  
महात्मा फुले कृषि विद्यापीठ  
राहुरी, जि.अहमदनगर

## चारा पिके लागवड तंत्रज्ञान



कृषि विज्ञान केंद्र  
बोरगांव, ता.जि.सातारा



# चारा पिके लागवड तंत्रज्ञान

जनावरांचे योग्य पोषण होण्यासाठी ओला चारा, वाळलेला चारा व खुराक यांचे प्रमाण जनावरांचे शासिरीक वजन व दुध उत्पादन यावरुन ठरविले जारे. बदलत्या हवामान परिस्थितीत पाऊस अपूरा, अनिश्चित, उशीरा व कमी अधीक प्रमाणात पडत आहे. राज्याच्या काही भागात पावसाअभावी किंवा पावसाचे प्रमाण कमी असलेने दुष्काळ सूदृश्य स्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे जनावरांसाठी लागणा-या चा-याचे वेळीच नियोजन करणे गरजेचे आहे. आपल्याकडील जनावरांसाठी आवश्यक असलेल्या चान्याचे पूर्व नियोजन केल्यास जनावरांना वर्षभर पुरेसा हिरवा व वाळलेला चारा तसेच एकदल व द्विदल चारा पुरविणी येईल.

वर्षभर जनावरांना सक्स चारा पुरविण्यासाठी खालिलप्रमाणे हंगामानुसार चारा लागवड करावी.

## एकदल चारा पिके

मका

**हवामान -** या पिकाची वाढ उष्ण व कोरड्या हवामानात चांगली होते. **जमीन:-** हलक्या जमिनीत पिकाची वाढ समाधानकारक होत नाही. त्यामुळे मका या पिकासाठी मध्यम ते भारी जमीन आवश्यक आहे. **पूर्वमशागत :-** पेरणीपुर्वी एक खोल नागरट, दोन कुळवाच्या पाल्या देऊन जमीन भुसभुशित करावी. **सुधारित वाण :-** यशवंत, फुले जयवंत(आर. बी. एन.-१३), फुले गुणवंत(आर. बी. एन.-२०११-१२) **बियाणे :-** एकाजागी दोन ठोंब लावल्यास ३७ हजार ठोंब प्रति हेक्टर या प्रमाणात बियाणे लागते. एकाजागी एक ठोंब लावल्यास १८,५०० ठोंब प्रति हेक्टर या प्रमाणात बियाणे लागते. **पेरणी :-** ९० X ६० सेंमी अंतरावर खरीप हंगामासाठी जुन ते ऑगस्ट व उन्हाळी हंगामासाठी फेब्रुवारी - मार्च महिन्यामध्ये लागण करावी खते :- प्रतिहेक्टरी २० ते २५ गड्या शेणुखत, ५० किलो नत्र, ४० किलो स्फुरद, २० किलो पालाश प्रतिहेक्टरी पेरणीपुर्वी व प्रत्येक कापणीनंतर २५ किलो नत्र द्यावे. **कापणी :-** ११ ते १२ आठवड्यांनी पहिली कापणी व नंतरच्या कापण्या प्रत्येक ७ ते ८ आठवड्यांनी कराव्यात. **उत्पादन :-** ६ ते ७ कापण्यामध्ये फुले जयवंत १००० ते १५०० किंवटल / हेक्टरी आणि फुले गुणवंत चे १२०० ते १५०० किंवटल / हेक्टरी इतके उत्पादन मिळते. **प्रथिने- या चारा पिकामध्ये ८ ते १० टक्के प्रथिने असतात.**

## ज्वारी (कडवळ)

**हवामान:-** या पिकासाठी पोषक असे उष्ण व कोरडे हवामान आवश्यक आहे. **जमीन:-** काळी कसदार पण योग्य निचरा होणारी जमीन ज्वारी पिकास जास्त लाभदायक ठरते. **पेरणी:-** चा-याचे पिक म्हणुन तीनही हंगामात ज्वारीची पेरणी करता येते. दोन ओळीतील अंतर २५-३० सेमी. ठेवून पाभरीने ५-७ सेमी. खोलवर पेरावे. **बियाणे:-** ज्वारी पिकाच्या पेरणीसाठी हेक्टरी ४० किलो बियाणे आवश्यक आहे. **सुधारित वाण:-** मालदांडी ३५-१, रुचिरा, फुले अमृता, फुले गोंधन कापणी:- पिक फुलो-यात आले असता कापणी करावी. **उत्पन्न-:** एक हेक्टर मका क्षेत्रापासून ५००-६०० किंवटल चारा उपलब्ध होतो. **प्रथिने- या चारा पिकामध्ये ९ ते ११ टक्के प्रथिने असतात.**

नावाचे रसायन असते. जनावरांच्या पोटात त्याचे रुपांतर हैड्रोसायनिक आम्लामध्ये होते व त्यामुळे जनावरांना केपरे येने, पोट फुगने, जनावर अस्वस्थ होने असे अपाय होऊन ते दगाऊ शकते. म्हणून याविषयी दक्षता घ्यावी. **उत्पादन:-** हेक्टरी ५००-५५० किंवटल हिरव्या चा-याचे उत्पादन मिळते. **प्रथिने- या चारा पिकामध्ये ८ ते १० टक्के प्रथिने असतात.**

## संकरित नेपिअर

**जमीन:-** या पिकास कसदार, मध्यम ते भारी व चांगली निचरा होणारी जमीन आवश्यक आहे. **पूर्वमशागत :-** एक खोल नांगरट, तीन ते चार कुळवाच्या पाल्या देऊन जमीन भुसभुशित करावी. **सुधारित वाण :-** यशवंत, फुले जयवंत(आर. बी. एन.-१३), फुले गुणवंत(आर. बी. एन.-२०११-१२) **बियाणे :-** एकाजागी दोन ठोंब लावल्यास ३७ हजार ठोंब प्रति हेक्टर या प्रमाणात बियाणे लागते. एकाजागी एक ठोंब लावल्यास १८,५०० ठोंब प्रति हेक्टर या प्रमाणात बियाणे लागते. **पेरणी :-** ९० X ६० सेंमी अंतरावर खरीप हंगामासाठी जुन ते ऑगस्ट व उन्हाळी हंगामासाठी फेब्रुवारी - मार्च महिन्यामध्ये लागण करावी खते :- प्रतिहेक्टरी २० ते २५ गड्या शेणुखत, ५० किलो नत्र, ४० किलो स्फुरद, २० किलो पालाश प्रतिहेक्टरी पेरणीपुर्वी व प्रत्येक कापणीनंतर २५ किलो नत्र द्यावे. **कापणी :-** ११ ते १२ आठवड्यांनी पहिली कापणी व नंतरच्या कापण्या प्रत्येक ७ ते ८ आठवड्यांनी कराव्यात. **उत्पादन :-** ६ ते ७ कापण्यामध्ये फुले जयवंत १००० ते १५०० किंवटल / हेक्टरी आणि फुले गुणवंत चे १२०० ते १५०० किंवटल / हेक्टरी इतके उत्पादन मिळते. **प्रथिने- या चारा पिकामध्ये ८ ते १० टक्के प्रथिने असतात.**

## मारवेल

मारवेल हे गवत वर्गीय चारा पिक आहे. ते जमिनीची धूप थांबवण्यासाठी उपयुक्त असल्यामुळे ते शेताच्या बांधावर देखील लावता येते. तसेच हे पिक काही काळ पाण्याशिवायी तग धरू शकते. मारवेल गवताची एकदा लागण केल्यास उत्तम व्यवस्थापनात सलग ४-५ वर्षे उत्पादन घेता येते. **जमीन मध्यम ते भारी हवामान-** उष्ण व दमट बियाणे- मारवेलची लागण करण्यासाठी एकी १५-२० हजार ठोंब लागतात. ओळीत पेरणी करण्यासाठी हेक्टरी ६ किलो बियाणे लागते. **लागण :-** या पिकाची नविन लागण जुन जुलै महिन्यात केली जाते. लागण करताना ठोंब ४५०-३० से. मी. अंतरावर लावावेत. **सुधारित वाण:-** जिरायत- फुले मारवेल ०६-४०, फुले मारवेल -१ बागायत- फुले गोवर्धन कापणी :- जिरायत मध्ये किमान २ कापण्या व बागायत क्षेत्रात एका वर्षामध्ये ६-८ कापण्या करता येतात. **उत्पादन :-** जिरायत पद्धतीमध्ये मारवेल पिकापासून एका वर्षामध्ये हेक्टरी ३५०-४०० किंवटल व बागायतीमध्ये ६००-८०० किंवटल प्रति हेक्टर इतके चारा उत्पादन मिळते.

## द्विदल चारा पिके

### चवळी :-

चवळी पिकाच्या चा-यापासून जनावरांना मोठ्या प्रमाणात नन्ह व स्फुरद उपलब्ध होते. जमिनीला नन्ह मिळते व जमिनीचा पोत सुधारतो. **हवामान-** उष्ण व कोरडे जमीन:- मध्यम ते भारी व योग्य निचरा होणारी जमीन अवश्यक आहे. योग्य प्रमाणात खतांचा वापर केल्यास हलक्या जमिनीतही चांगले उत्पादन घेता येते. **पेरणी :-** पाभरीच्या सहाय्याने दोन ओळीत ३० से. मी. अंतर ठेऊन पेरणी करावी. पेरणीपुर्वी १० किलो बियाण्यास २५० ग्रॅम रायझोविअम जिवाणू संवर्धन खत चोलावे. **पेरणीची वेळः** खरीप : जुन ते ऑगस्ट, उन्हाळी: फेब्रुवारी ते एप्रिल बियाणे:- चा-यासाठी चवळी पिकाचे फेक्टरी ४० किलो बियाणे लागते. सुधारित वाण:- श्वेता, इ. सी. ४२१६, बुंदेल लोबीया, यु.पी. सी. ५२८६. कापणी:- पेरणीनंतर ६०-६५ दिवसांनी कापणी करावी. **उत्पन्न:-** उत्तम व्यवस्थापनामध्ये चवळी पिकापासून हेक्टरी ३००-३५० किंवटल चारा मिळतो. **प्रथिने- या चारा पिकामध्ये १३ ते १५ टक्के प्रथिने असतात.**

### स्टायलो

स्टायलो हे द्विदल वर्गीय चारा पिक आहे. हे कमी उंचीचे, लागण करण्यास सोपे व जमिनीचा पोत सुधारण्यास मदत करणारे आहे. विशेष बाब म्हणजे या पिकापासून जनावरांना १२-१४ टक्के प्रथिने मिळतात. **जमीन :-** हलकी ते मध्यम, योग्य निचरा होणारी जमीन आसावी. **पूर्वमशागत :-** एकादी कुळवणी करून पेरणी करावी. **सुधारित वाण :-** फुले क्रांती बियाणे :- या पिकाच्या पेरणीसाठी हेक्टरी १० किलो बियाणे लागते. **बीज प्रक्रिया :-** रायझोविअम जिवाणू संवर्धन खत २५० ग्रॅम प्रति १० किलो बियाण्यास चोलावे. **पेरणी :-** ३० सेमी. अंतरावर काक-या मारुन बी टाकावे अथवा बी फेकून पेरणी करावी. पेरणीनंतर बियाणे मातीने झाकू नवे. **पेरणीची वेळ :-** जून - जुलै खते :- ५० कि. स्फुरद प्रति हेक्टरी पेरणीपुर्वी व जुलै-ऑगस्ट महिन्यात ५० कि. स्फुरद प्रति हेक्टर द्यावे. **कापणी :-** वर्षातून किमान दोन कापण्या कराव्यात. **उत्पन्न :-** हिरव्या चा-याचे हेक्टरी २५०-३०० किंवटल पर्यंत उत्पादन मिळते.

### लसूनघास

लसूनघास हे द्विदल वर्गीय चारा पिक आहे. हे दिसायला मेरीच्या भाजीसारखे असते. या पिकापासून मिळणारा चारा लुसलुसीत असतो व त्यापासून मिळणा-या प्रथिने (१९ ते २२ टक्के) व इतर अन्न घाटकासुळे तो दुभत्या जनावरांना चागला मानवतो. तसेच हे पिक जमिनीच्या आरोग्यासाठीही चांगले आहे. जमीनीत नत्राचे प्रमाण वाढून जमिन सुपीक होते. **हवामान :-** लसुनघास या पिकासाठी धंड व कोरडे हवामान पोषक आहे. **जमीन :-** या पिकासाठी मध्यम ते भारी योग्य निचरा होणारी जमीन आसावी.